



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक २३]

गुरुवार ते बुधवार, जून ६-१२, २०२४/ज्येष्ठ १६-२२, शके १९४६

[पृष्ठे ९, किंमत : रुपये १०.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अमरावती विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे	पृष्ठे
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	नाही.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	भाग एक-अ.-(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. ४८३.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ च्या उप-कलम (१) अन्वये अधिसूचना

क्रमांक-कावि-अ.का.-भूसंपादन-अन्नछत्र धर्मशाळा-१५६-२०२४.—

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या बुलडाणा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे.) यांच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, अधिसूचना क्रमांक ५४, दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या मौजे लोणार येथील मध्यवर्ती संरक्षित स्मारक अन्नछत्र धर्मशाळेच्या रस्त्याकरिता जागा उपलब्ध करून देणे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

अ-एक-१ (१५४३).

(१)

आणि ज्याअर्थी, बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त लोणार येथील मध्यवर्ती संरक्षित स्मारक अन्नछत्र धर्मशाळेच्या रस्त्याकरिता जागा उपलब्ध करून देणे उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “पुनर्वसाहत क्षेत्र” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर यांस पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४-६५-२०२३-२०२४, गाव लोणार, तालुका लोणार, जि. बुलडाणा

अ. क्र.	भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक	एकूण क्षेत्र
(१)	(२)	(३)
		चौ. मी.
१	१२८८	९४.००
		एकूण . . ९४.००

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव	:- लोणार येथील मध्यवर्ती संरक्षित स्मारक अन्नछत्र धर्मशाळेच्या रस्त्याकरिता जागा उपलब्ध करून देणे, क्षेत्र ९४.०० चौ. मी. जमीन संपादनाचा प्रस्ताव.
प्रकल्पाचे वर्णन	:- मौजे लोणार येथील मध्यवर्ती संरक्षित स्मारक अन्नछत्र धर्मशाळेच्या रस्त्याकरिता जागा उपलब्ध करून देणे बाबत प्रस्ताव.
समाजाला मिळणारे लाभ	:- या प्रकल्पामुळे पुरातन धरोहर, केन्द्रीय संरक्षित स्मारक धर्मशाळा (छत्री) लोणार मध्ये दर्शनार्थी करीता येण्या - जाण्याचा मुख्य रस्त्यासाठी संपादित करण्यासाठी अधीक्षक, पुरातत्त्वविद भा.पु.सं., नागपूर मंडळ, नागपूर यांचा प्रस्ताव.

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

मौजे लोणार येथील मध्यवर्ती संरक्षित स्मारक करण्यास भाग पाडणारी अन्नछत्र धर्मशाळा.

अनुसूची - चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश

नविन भूसंपादन कायदा, २०१३ कलम (६) अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम :- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना आर.टी.अे.-प्र.क्र. १२९(२)-२-१, दिनांक १० जून २०१५ अन्वये जिल्हा पुनर्वसन अधिकारी, बुलडाणा यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर्स्थापना म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणात कोणतीही वस्ती व गावठाण बाधित होत नाही. त्यामुळे पुनर्वसनाची आवश्यकता नाही.
- (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता :- जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा.
- (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील :- दिनांक १० जून २०१५ नुसार वरील प्रमाणे.

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मेहकर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

बुलडाणा :

दिनांक १५ मे, २०२४.

डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.),

जिल्हाधिकारी, बुलडाणा.

भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. ४८४.

वाचा.—(१) शासन निर्णय राजनैतिक विभाग क्र.पी.-१३ दोन-बी, दिनांक १६ जानेवारी, १९५८.

(२) महाराष्ट्र शासन राजपत्र सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना, दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२३.

(३) या कार्यालयाचे आदेश क्र. कक्ष-१-आस्था-प्र.स.-कावि-११७-२०२३, दिनांक २२ डिसेंबर, २०२३ अन्वये म.शा.रा., भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १५-२१, २०२४.

सुधारित आदेश

क्रमांक-कक्ष-१-आस्था-म.स.-कावि-११८-२०२४.—

ज्याअर्थी, या कार्यालयाचे वाचा क्र. (३) येथील आदेशान्वये सन २०२४ करीता जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्टीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, शासन निर्णय क्रमांक पी-१३-दोन-बी, राजनैतिक सेवा विभाग, दिनांक १६ जानेवारी, १९५८ आणि दिनांक ०६ ऑगस्ट, १९५८ च्या सम क्रमांकाच्या शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, बुवनेश्वरी एस., जिल्हाधिकारी, वाशिम सन २०२४ या वर्षासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्याकरिता खालील नमूद तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करीत आहे.—

अनुसूची

अ. क्र.	कोणत्या कारणास्तव	दिनांक	दिवस	सार्वजनिक सुट्ट्यांचे क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	अक्षय तृतीया	१० मे, २०२४	शुक्रवार	संपूर्ण वाशिम जिल्हा
२	पोळा	२ सप्टेंबर, २०२४	सोमवार	— " —
३	ज्येष्ठागौरी पुजन	११ सप्टेंबर, २०२४	बुधवार	— " —

हा आदेश वाशिम जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष यांना लागू होणार नाही.

वाशिम :

दिनांक ९ मे, २०२४.

बुवनेश्वरी एस. (भा.प्र.से.),

जिल्हाधिकारी, वाशिम.

भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. ४८५.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

रेल्वे अधिनियम १९८९(२४) अंतर्गत कलम २०(E) भूसंपादनाची घोषणा अंतर्गत तरतुदीनुसार रेल्वे दुरुस्ती कायदा, २००८ मधील कलम २०(E) अंतर्गत अंतिम भूसंपादन अधिसूचना

(THE RAILWAYS (AMENDMENT) ACT, 2008) POWER TO ACQUIRED LAND NOTIFICATION OF 20(E)

भूसंपादन अंतिम अधिसूचना २०(E)

क्रमांक-कावि-अ.का.भू.सं.-४२०-२०२४.—

ज्याअर्थी, मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचे आदेश क्र. कावि-कक्ष-प्रअभूसं-४२९-२०२३, दिनांक ११ एप्रिल, २०२३ चे आदेश व रेल्वे दुरुस्ती कायदा, २००८ (THE RAILWAYS (AMENDMENT) ACT, 2008) मधील कलम 20(E) POWER TO ACQUIRED LAND NOTIFICATION OF 20(E) मधील निर्देशानुसार अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पांतर्गत उक्त भूसंपादन प्रकरणात भूसंपादनाची कार्यवाही करण्यासंबंधी कार्यकारी अभियंता, दक्षिण मध्य रेल्वे बांधकाम-२, अकोला यांनी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार व रेल्वे दुरुस्ती कायदा, २००८ मधील तरतुदीनुसार रेल्वे प्रकल्पासाठी प्राप्त भूसंपादन प्रस्तावावर “Cheif Administrative Officer, (Construction) South Central Railway/Secunderabad’s Notification dated 25th April 2023 ” अन्वये उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, जळगांव जा. यांना (CALA) म्हणून भूसंपादन प्रक्रिया करण्यासाठी प्राधिकृत केलेले आहे. त्यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तसेच, मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी उक्त आदेशान्वये भूसंपादनाची कार्यवाही करण्यासंबंधी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, जळगांव जा. यांना आदेशित करून प्राधिकृत केले आहे.

त्याअर्थी, मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, उक्त रेल्वे सुधारणा अधिनियम, २००८ चे कलम २०(E) संबंधीची प्राथमिक अधिसूचनेअंतर्गत अकोला-खंडवा ब्रॉडगेज परिवर्तन प्रस्तावित ब्रॉडगेज प्रकल्पामुळे दळणवळण सुधारण्याबरोबरच रोजगारही वाढ होणे अपेक्षित असल्याने (आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात) सार्वजनिक हितार्थ सदरची अंतिम अधिसूचना २०(E) रेल्वे प्रकल्पाकरिता प्रस्तावित भूसंपादित जमिनीच्या तपशीलासह सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्यात येत आहे.

ज्याअर्थी, कलम २०(E) भूसंपादनाची घोषणा :- २० व्या आवृत्तीची घोषणा, (१) कलम २०(D) च्या उप-कलम (१) ने विहित केलेल्या कालावधीत सक्षम अधिका-याने आक्षेप न घेतल्यास किंवा सक्षम अधिकारी यांनी त्या कलमाच्या उप-कलम (२) अन्वये आक्षेप नाकारल्यास सक्षम अधिकारी शक्य तितक्या लवकर तो अहवाल केंद्र सरकारला सादर करेल व तसा अहवाल प्राप्त होताच केंद्र सरकार अधिसूचनेने नमूद केलेल्या हेतूसाठी भूसंपादित जमीन असल्याचे जाहीर करेल. कलम २०(A) च्या उप-कलम (१) (२) अन्वये जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर ही जमीन केंद्र सरकारच्या सर्व निर्बंधांपासून पूर्णपणे मुक्त होईल. (३) कोणत्याही जमिनीच्या संदर्भात कलम २०(A) च्या उप-कलम (१) अन्वये त्याच्या दुरुस्तीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे, परंतु ती अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत या कलमाच्या उप-कलम (१) अन्वये कोणतीही घोषणा प्रसिद्ध न केल्यास अधिसूचनेचा काहीही परिणाम होणार नाही. (४) उप-कलम (१) अन्वये केंद्र सरकारने केलेल्या घोषणेवर कोणत्याही न्यायालयाकडून किंवा अन्य कोणत्याही प्राधिकरणाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार नाही अशी स्पष्ट तरतूद असून त्यास अधीन राहून त्यानुसार कलम २०(E) ची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

त्याअर्थी, रेल्वे सुधारणा अधिनियम, २००८ चे कलम २०(E) मधील तरतुदीनुसार भूसंपादनाचे अंतिम अधिसूचना भारत सरकारचे राजपत्र व राज्य शासनाचे राजपत्र तसेच स्थानिक दोन वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सदर प्रकरणात उप अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगांव जा./संग्रामपुर यांचेकडून सुधारित संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. सुधारित संयुक्त मोजणी अहवालानुसार खालील नमूद केलेल्या भूधारकांचे भूसंपादनाचे क्षेत्र खालीलप्रमाणे अंतिमरित्या निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार रेल्वे दुरुस्ती कायदा, २००८ अंतर्गत खालील भूसंपादन प्रकरणात निवाडा स्थरावरील कार्यवाही करण्यात येईल.

अनुसूची-एक

(१) भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यू-४७-०६-कर्मोडा-२०२२-२३ (सुधारित सं. मो. अनुसार) कलम २०(E) ची अधिसूचना

गांव कर्मोडा, तालुका संग्रामपुर, जिल्हा बुलडाणा.

अ. क्र. सर्व्हे नं./ गट नं. ७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र संयुक्त मोजणी अहवालानुसार संपादनाचे क्षेत्र ७/१२ प्रमाणे भूधारकाचे नाव

(१)	(२)	वहीती योग्य			वहीती योग्य			(५)
		पोटखराब	एकूण		पोटखराब	एकूण		
		(३)			(४)			
		हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	
१	६४	१ ६१	० ०१	१ ६२	० १२	० ००	० १२	वासुदेव नामदेव दांडगे
२		१ ६२	० ०३	१ ६५	१ ५७	० ०३	१ ६०	दुवालसिंग शहदरसिंग डाबर

अनुसूची-एक—चालू

(१)	(२)	(३)						(४)
		हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	
३	६२	१ ००	० ०२	१ ०२	१ ००	० ०२	१ ०२	सागर वसंत धर्मे
४		१ ००	० ०१	१ ०१	१ ००	० ०१	१ ०१	विजय वसंत धर्मे
५		० ९१	० ०१	० ९२	० ९१	० ०१	० ९२	वसंत पुंजाजी धर्मे
६	६३	१ ६०	० ००	१ ६०	३ ८९	० ००	३ ८९	बालु महादेव वानेरे
७		० ४०	० ००	० ४०				निलेश बालु वानेरे अपाक वडिल
८		० ६५	० ००	० ६५				महादेव विठु वानेरे
९		१ ४८	० ०१	१ ४९				नर्मदाबाई महादेव वानेरे
१०	६१	१ ६२	० ००	१ ६२	० १६	० ००	० १६	रत्नप्रभाबाई ज. समाधान वर्गे
११	६७	१ ६८	० ००	१ ६८	० ०७	० ००	० ०७	अमोल बबन भिसे
								बबन त्रंबक भिसे
१२		० ६१	० ००	० ६१	० ४४	० ००	० ४४	राजु खुमसिंग माळी
१३	९१	० ६०	० ००	० ६०	० ५७	० ००	० ५७	रायसिंग खुमसिंग माळी
१४		० ००	५ ०२	५ ०२	० ००	० ६५	० ६५	सरकार
१५		० ००	०,००	० ००	० ००	० ०९	० ०९	रोड
१६	९२	० ८८	० ००	० ८८	० ११	० ००	० ११	आशाबाई सुरेश भातुरकर,
								किरण सुरेश भातुरकर,
								नंदकिशोर सुरेश भातुरकर
१७		१ ६१	० ००	१ ६१	० २७	० ००	० २७	शांताराम शालीग्राम घुमरे
१८	१०१	१ २१	० ००	१ २१	० ४१	० ००	० ४१	राजु हिरला डावर
१९		० ८१	० ००	० ८१	० २४	० ००	० २४	रामभाऊ ज्ञानेश्वर तराळे
२०		० ८०	० ०९	० ८९				सुमित दिपक भातुरकर अपाक आई
								प्रतिभा
२१	१००	० ८०	० ०१	० ८१	० ६८	० १०	० ७८	मनिष दिपक भातुरकर अपाक आई
								प्रतिभा दिपक भातुरकर
२२		० ४२	० ०१	० ४३				दिपक अंबादास भातुरकर
२३	१००	१ ८६	० ००	१ ८६	० ६२	० ००	० ६२	आशिष दिलीप घुमरे श्रीमती पुष्पाताई
								ज. दिलीप घुमरे, दिपाली दिलीप
								घुमरे, पुजा दिलीप घुमरे,
								प्रिती दिलीप घुमरे
२४	९९	२ ४७	० ००	२ ४७	१ ४७	० ००	१ ४७	प्रकाश शंकर फाटे
२५	५९	१ ४३	० ०७	१ ५०	० १७	० ००	० १७	नामदेव तुकाराम दामधर
एकूण . .		२७ ०७	५ २९	३२ ३६	१३ ७०	० ९१	१४ ६१	

अनुसूची-एक—चालू

(२) भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यू-४७-०९-टुनकी खु.-२०२२-२३ (सुधारित सं. मो. अ. नुसार), कलम २०(E) ची अधिसूचना
गांव टुनकी खु., तालुका संग्रामपुर, जिल्हा बुलडाणा.

अ. क्र.	सर्व्हे नं./ गट नं.	७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र			संयुक्त मोजणी अहवालानुसार संपादनाचे क्षेत्र			७/१२ प्रमाणे भूधारकाचे नाव
		वहीती योग्य	पोटखराब	एकूण	वहीती योग्य	पोटखराब	एकूण	
(१)	(२)	(३)			(४)			(५)
		हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	
१	२४	१ ०६	० ०५	१ ११	० ०७	० ००	० ०७	विजय महादेवराव घोराडे
२	२४	१ ८६	० ०४	१ ९०	० ५८	० ००	० ५८	श्रेयस यदुराज चोरे अपाक तुळशिराम चोरे
३	१०	१ ४०	० ०१	१ ४१	० ४२	० ००	० ४२	पंचफुला नारायण तळोकार व इतर
४	११	० ४१	० ००	० ४१	० २८	० ००	० २८	पंजाब महादेव लोणकर
५	१२	० ६०	० ००	० ६०	० ५२	० ००	० ५२	तुळशिराम गुलाब बांगर
		एकूण . .			१ ८७	० ००	१ ८७	

(३) भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यू-४७-११-सोनाळा-२०२२-२३ (सुधारित सं. मो. अ. नुसार), कलम २०(E) ची अधिसूचना
गांव सोनाळा, तालुका संग्रामपुर, जिल्हा बुलडाणा.

अ. क्र.	सर्व्हे नं./ गट नं.	७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र			संयुक्त मोजणी अहवालानुसार संपादनाचे क्षेत्र			७/१२ प्रमाणे भूधारकाचे नाव
		वहीती योग्य	पोटखराब	एकूण	वहीती योग्य	पोटखराब	एकूण	
(१)	(२)	(३)			(४)			(५)
		हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	
१	. .	० ००	० ०५	० ००	० ००	० ०५	० ०५	नाला
२	६९८	१ ५१	० ००	१ ५१	० ०२	० ००	० ०२	ओमप्रकाश लक्ष्मीनारायण खंडेलवाल
३	. .	० ००	० १३	० १३	० ००	० १३	० १३	सरकारी रस्ता
४	६६६	४ ७९	० २१	५ ००	१ ७३	० ०५	१ ७८	सुनिल भगवान वडोदे
५	६६७	१ ७९	० ००	१ ७९	० ८८	० ००	० ८८	पुर्णाआप्पा लक्ष्मणआप्पा पेटकर
६	६६७	० ८१	० ००	० ८१	० ६६	० ००	० ६६	रमेश लक्ष्मणआप्पा पेटकर
७	६९६	२ ००	० ०२	२ ०२	१ ३९	० ००	१ ३९	वासुदेव विश्वनाथ दाभाडे
८	६९५	० ७३	० ००	० ७३	० २०	० ००	० २०	जयप्रकाश नंदकिशोर विश्वकर्मा
९	६९२	० ८१	० ००	० ८१	० २५	० ००	० २५	दिपाली नंदकिशोर विश्वकर्मा
१०	६९२	१ ९४	० ००	१ ९४	० ३९	० ००	० ३९	नंदकिशोर गिरधारीलाल विश्वकर्मा
११	६९२	१ ९८	० ००	१ ९८	० १६	० ००	० १६	राजवंतीबाई नंदकिशोर विश्वकर्मा
१२	६७०	२ ४२	० ००	२ ४२	० ३०	० ००	० ३०	शितल पवन तांबी
१३	६७०	२ ७०	० ००	२ ७०	० ३४	० ००	० ३४	सुरेश शंकर धारपवार, अशोक शंकर धारपवार, भुलाबाई व रामभाऊ रेणुकाबाई व मोरोती धारपवार, समाधान शंकर धारपवार, सुरेश शंकर धारपवार, रेणुका पुंजाजी मेसरे, संजय शंकर धारपवार, शगुना पुंजाजी मेसरे

अनुसूची-एक—चालू

(१)	(२)	(३)				(४)		(५)
		हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	
१४	६७१	० ९५	० ००	० ९५	० ११	० ००	० ११	जयप्रकाश नंदकिशोर विश्वकर्मा
१५	६८०	१ ०५	० ००	१ ०५	० १०	० ००	० १०	संजय उखर्डा धारपवार
१६	६८०	१ ०८	० ००	१ ०८	० ११	० ००	० ११	अंजना शालीग्राम धारपवार, विजय शालीग्राम धारपवार, रविद्र शालीग्राम धारपवार, सुनंदा सुरेश नेमाडे
१७	६८१	२ २४	० ००	२ २४	० ७०	० ००	० ७०	अमित मल्लीकार्जुन गोळेश्वर
१८	६७९	२ ५९	० ००	२ ५९	० ०२	० ००	० ०२	नितीन रमेश अग्रवाल
१९	६८३	१ ६२	० ००	१ ६२	० ७१	० ००	० ७१	शे. मुस्ताक शे. रहमान
२०	६८३	० ७८	० ००	० ७८	० ४२	० ००	० ४२	कमरुनिसा शे. रफीक
२१	६८२	२ २२	० ०२	२ २४	० २०	० ००	० २०	रोहिदास जगदेव उंदे
२२	६८४	१ ६२	० ००	१ ६२	० ९३	० ००	० ९३	अनिल सिताराम भगेरीया
२३	६८४	० ८१	० ००	० ८१	० ८१	० ००	० ८१	संजय सिताराम भगेरीया
२४	—	० ००	० ०८	० ०८	० ००	० ०८	० ०८	रस्ता
२५	५८३	१ ४३	० ०३	१ ४६	० ३०	० ०३	० ३३	अर्जुन नामदेव बावणे
२६	५८०	० ९४	० ००	० ९४	० ६८	० ००	० ६८	ललीता गणेश खेडकर
२७	५८०	१ ००	० ००	१ ००	० ३३	० ००	० ३३	गणेश महादेव खेडकर
२८	५८१	१ ९३	० ०७	२ ००	० ६२	० ०५	० ६७	सत्यनारायण शंकरलाल चंडोलीया
२९	५८१	२ ००	० ००	२ ००	० ०७	० ००	० ०७	डिगंबर नामदेव बावणे
३०	५८१	१ ०२	० ००	१ ०२	० ४०	० ००	० ४०	शितल सत्यनारायण चंडोलीया
३१	५७९	१ ००	० १५	१ १५	० ६०	० ०४	० ६४	रघुनाथ कृष्णाप्पा शेते
३२	५७९	१ ५८	० ०३	१ ६१	१ ३६	० ०३	१ ३९	शोभाबाई रघुनाथअप्पा शेते
३३	५७९	१ ५७	० ०३	१ ६०	० ८८	० ०३	० ९१	नितीनकुमार रघुनाथअप्पा शेते
३४	५१३	१ २४	० ००	१ २४	० ५५	० ००	० ५५	विष्णु देवजी तळोकार
३५	५१४	० ६८	० ००	० ६८	० ७५	० ००	० ७५	जिजाबाई नारायण गोतमारे
३६	५१५	० ४६	० ००	० ४६	० ४६	० ००	० ४६	शिलाबाई विष्णु तळोकार
३७	५१५	१ ६८	० ००	१ ६८	१ १८	० ००	१ १८	उषाबाई ज. लक्ष्मण तळोकार
३८	—	० ००	० १५	० १५	० ००	० १५	० १५	नाला
३९	५१६	१ ५६	० ०५	१ ६१	१ ३८	० ००	१ ३८	अविप्रसाद प्रकाशअप्पा खांदेशे
४०	५१६	० ५१	० ०१	० ५२	० ३६	० ००	० ३६	विपुल प्रकाशअप्पा खांदेशे
४१	५२०	१ ५९	० ०१	१ ६०	० ८०	० ०१	० ८१	प्रविण प्रकाशअप्पा खांदेशे
४२	५२०	१ १०	० ००	१ १०	० ८५	० ००	० ८५	विपुल प्रकाशअप्पा खांदेशे
४३	४९२	० ७२	० ०१	० ७३	० २१	० ००	० २१	गजानन रामभाऊ वेरुळकार
४४	४९२	० ७३	० ००	० ७३	० १५	० ००	० १५	दिनकर रामभाऊ वेरुळकार
४५	४९१	० ६०	० ००	० ६०	० २०	० ००	० २०	गणेश जनार्दन दाते
४६	४९१	० ४१	० ००	० ४१	० १२	० ००	० १२	दिलीप जनार्दन दाते
४७	४९१	० ४१	० ००	० ४१	० १३	० ००	० १३	विजय जनार्दन दाते
४८	५२१	० ८३	० ०१	० ८४	० ८३	० ०१	० ८४	गजानन रामभाऊ वेरुळकार
४९	५२१	० ८४	० ००	० ८४	० ८४	० ००	० ८४	श्रीराम रामभाऊ वेरुळकार
५०	४९०	१ ०९	० ०१	१ १०	० ५९	० ००	० ५९	अर्चना विनायकराव देशमुख
५१	५२३	१ २४	० ०१	१ २५	० ०२	० ००	० ०२	मैनादेवी सावरमल खंडेलवाल
५२	५२२	० ८२	० ००	० ८२	० ०७	० ००	० ०७	उषाबाई भास्कर लव्हाळे

अनुसूची-एक—चालू

(१)	(२)	(३)				(४)		(५)
		हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	
५३	—	० ००	० ४५	० ४५	० ००	० ४५	० ४५	नाला
५४	४२१	४ १७	० ११	४ २८	१ ७२	० ०४	१ ७६	प्रल्हाद वामन कुटे
५५	४२२	० ३६	० ००	० ३६	० ३६	० ००	० ३६	महानंदा प्रकाश बांधीलकर
५६	४२३	० ९१	० ०१	० ९२	० ९१	० ०१	० ९२	श्री महादेव संस्थान सोनाळा तर्फे ओंकारअप्पा शंकरअप्पा खांदेशे
५७	४२६	० ८७	० ०१	० ८८	० ०२	० ००	० ०२	हरीदिनी जगन्नाथ व्यवहारे
५८	४२७	१ ५९	० ०१	१ ६०	० ३२	० ००	० ३२	शे. आशिफ शे. अब्दुल
५९	४१६	२ ८७	० १०	२ ९७	० ४४	० ००	० ४४	नारायण बाळकृष्ण देशपांडे
६०	४१६	२ ७८	० ००	२ ७८	२ २७	० ००	२ २७	नंदकिशोर बाळकृष्ण देशपांडे
६१	४१६	० ७०	० ११	० ८१	० ७०	० ११	० ८१	श्रीनाथ श्रीराम वेरुळकर
६२	४१६	० ८१	० ००	० ८१	० ७०	० ००	० ७०	मनिष श्रीराम वेरुळकर व इतर १
६३	४१५	० ६३	० ००	० ६३	० ०३	० ००	० ०३	दुर्गाबाई बाळकृष्ण देशपांडे
६४	४१५	१ ३६	० ००	१ ३६	० ०६	० ००	० ०६	कुलदिप विश्वंभर दाभाडे
६५	४१५	० ८४	० ००	० ८४	० ०५	० ००	० ०५	नंदकिशोर बाळकृष्ण देशपांडे
६६	४२८	१ ०१	० ००	१ ०१	१ ०१	० ००	१ ०१	गजानन श्रावण सावळे
६७	४२८	१ ०१	० ००	१ ०१	१ ०१	० ००	१ ०१	अशोक यशवंत सावळे
६८	४२८	१ ०१	० ००	१ ०१	० ७३	० ००	० ७३	संजय यशवंत सावळे
६९	४२८	१ ०१	० ००	१ ०१	० ५५	० ००	० ५५	ललीत शिवाजी सावळे व इतर ३
७०	४२८	२ ०१	० ०२	२ ०३	२ ०१	० ०२	२ ०३	कैलास श्रावण सावळे कर्ता व इतर ४
७१	—	० ००	० ३७	० ३७	० ००	० ३७	० ३७	नाला
७२	३००	० ५९	० ००	० ५९	१ १७	० ००	१ १७	अजय रमेश वेरुळकार, इंदुबाई रमेश वेरुळकार, ज्योती सुरेंद्र गीरे, विजय रमेश वेरुळकार, वंदना गणेश बगडे
७३	३००	१ ४०	० ००	१ ४०				सौ. मंदाबाई अरुण सुके जागी श्रीराम संस्थान सोनाळा ताबा
७४	३००	१ २१	० ००	१ २१				पद्मावती श्रीकृष्ण मिरकुटे च्या जागी अजय रमेश वेरुळकार व इतर यांचा ताबा असे
७५	३०१	१ २५	० ००	१ २५	० ४०	० ००	० ४०	श्रीरामचंद्र संस्थान सोनाळा तर्फे त्रंबक उंडे देवराव उंडे, सुखदेव उंडे, मंदाबाई अरुण सुके यांचा ताबा
७६	३०२	० ४०	० ००	० ४०	० १७	० ००	० १७	गोपाळ रामकृष्ण सुके जागी कार्ती अरुण सुके यांचा ताबा
७७	३०३	१ ००	० ०१	१ ०१	० ६८	० ००	० ६८	गजानन रामकृष्ण सुके जागी गोपाळ रामकृष्ण सुके यांचा ताबा
७८	३०३	० ५४	० ००	० ५४				कार्तिक अरुण सुके जागी गोपाळ रामकृष्ण सुके यांचा ताबा
७९	३२०	० ८१	० ००	० ८१	० २९	० ००	० २९	बेबि सोनाजी उंडे, दिपक सोनाजी उंडे, रविंद्र सोनाजी उंडे, राजु सोनाजी उंडे
८०	३२०	० ८०	० ००	० ८०	० २५	० ००	० २५	सत्यभामाबाई सिताराम कांडेलकर
८१	३२०	० ८०	० ००	० ८०	० २८	० ००	० २८	अर्जुन प्रकाश उंडे, मंदा व प्रकाश उंडे
८२	३२०	० ७९	० ०१	० ८०	० २०	० ००	० २०	सचिन दादाराव वेरुळकार
८३	३२०	० ८०	० ००	० ८०	० ०४	० ००	० ०४	राहुल दादाराव वेरुळकार
८४	३२०	० ८०	० ००	० ८०	० ४०	० ००	० ४०	प्रकाश गणेश वेरुळकार

अनुसूची-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)
		हे. आर	हे. आर	हे. आर
८५	३२७	० ६०	० ००	० ३१
८६	३२७	० ००	० ००	० ५०
८७	३२७	० ६३	० ००	० ६३
८८	३२८	० ४०	० ००	० ४०
८९	३२८	० ५८	० ००	० ५८
९०	३३०	० ८०	० ००	० ५३
९१	३३१	० ३८	० ००	० ०१
९२	३३२	० ८१	० ००	० ३३
९३	३३२	० ८१	० ००	० ७६
९४	३३३	१ ३१	० ०१	१ २१
९५	३३४	० ९८	० ००	० ४२
९६	३३४	० ४१	० ००	० ४१
९७	३३४	२ ३९	० ००	० ३२
९८	३३५	० २०	० ००	० ०९
९९	४२५	१ ७०	० ००	० ०२
१००	३५८	१ ६२	० ००	० ७०
१०१	३३६	० ८१	० ००	० २७
१०२	३३७	१ ७८	० ००	० ०१
१०३	३३७	१ ००	० ००	१ ००
		एकूण . .	५० ४३	५२ ०९

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव	: अकोला-खंडवा ब्रॉडगेज परिवर्तन रेल्वे प्रकल्प, ता. जळगांव जामोद, जि. बुलडाणा या प्रकल्पा अंतर्गत प्रवासी व मालवाहतूक सुविधा कामासाठी.
संपादन यंत्रणेचा तपशील	: कार्यकारी अभियंता, दक्षिण मध्य रेल्वे बांधकाम-२, अकोला.
समाजाला मिळणारे लाभ (आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा सोयीसुविधा या बाबत व इतर लाभा-संबंधात)	: अकोला-खंडवा ब्रॉडगेज परिवर्तन प्रस्तावित ब्रॉडगेज प्रकल्पामुळे दळणवळण सुधारण्याबरोबरच रोजगारातही वाढ होणे अपेक्षित आहे.

जळगांव जामोद :

दिनांक १५ मे, २०२४.

शैलेश काळे,

उपविभागीय अधिकारी तथा

भूसंपादन अधिकारी, जळगांव जामोद.